

**Hitech Corporation Limited** 

Regd. Office & HO: 201, Welspun House 2nd Floor, Kamala City, Lower Parel - west Mumbai - 400 013

13th August, 2020

To,
Department of Corporate Services (DCS)
The BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

Scrip Code: 526217 Scrip Symbol: HITECHCORP

Dear Sir/ Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"): Publication of Notice regarding registration / updation of Email address and bank details of the shareholders of the Company.

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed electronic copies of the notice given to the shareholders through e-newspapers, regarding registration/ updation of Email address and bank details. This notice was published in view of Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, in the following newspapers:

- 1. All India Edition of Business Standard dated 8<sup>th</sup> August, 2020.
- 2. Mumbai Edition of Lakshwadeep (Marathi) dated 8<sup>th</sup> August, 2020.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Hitech Corporation Limited

Namita Tiwari Company Secretary & Compliance Officer



### **GREENPLY INDUSTRIES LIMITED**

Regd. Office: Makum Road, Tinsukia, Assam - 786 125 Phone: 033 3051 5000, Fax: 033 3051 5010 Website: www.greenply.com, E-mail: investors@greenply.com CIN: L20211AS1990PLC003484

#### NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Greenply Industries Limited will be held on Friday, the 14th August 2020, to transact, interalia, the following busines

1. To consider, approve and take on record the Un-audited financia results of the Company for the quarter ended on 30th June, 2020

2. To consider issue of equity shares of the Company through Emplo Stock Option Plan (ESOP)

This is to inform that, pursuant to the provisions of the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 (PIT Regulations) and Company's Code of Conduct for Prohibition of Insider Trading, the Trading Window for dealing in shares of the Company has already been closed with effect from 1st April, 2020 and will be reopened on 16th August, 2020 after expiry of 48 hours of submitting the above referred Financial Results of the Company to the Stock Exchanges on 14th August, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website a http://www.greenply.com/investors and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com and https://www.nseindia.com

For Greenply Industries Limited

Place : Kolkata Dated : 7th August, 2020

12 Fortis

**FORTIS HEALTHCARE LIMITED** 

CIN: L85110PB1996PLC045933

Regd. Office: Fortis Hospital, Sector 62,

Phase VIII. Mohali- 160062

Tel: +91 172 5096001 Fax: +91 172 509622 Website: www.fortishealthcare.com

Email: secretarial@fortishealthcare.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015, notice is hereby give

that a meeting of the Board of Directors of

the Company will be held on Friday

August 14, 2020 to inter alia, consider an

approve standalone and consolidate

un-audited financial results for the quarte

ended on June 30, 2020. The same i

also available on the website of the

Company - www.fortishealthcare.com

and that of National Stock Exchange of

India Limited - www.nseindia.com and

Place: Gurugram Company Secretary

For Fortis Healthcare Limite

Sumit Go

BSE Limited - www.bseindia.com.

Date: 07.08.2020

Kaushal Kumar Agarwal Company Secretary & Vice President-Legal



## NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF HITECH CORPORATION LIMITED

framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement Regulations, 2015.

ne in following manner

in case the shares are held in electronic form, with the Depository through the Depository Participant(s) and

Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra. Email: mt.helpdesk@linkintime.co.ii Telephone:49186000

Further, for the convenience of the Members, the Company has enabled a process and developed a web portal, to register/update email Ids of the shareholders, for limited purpose of receiving the Company's Annual Report and Notice of the AGM (including remote e-voting instructions) electronically. The members may temporarily update their email address on or before 31\* August, 2020 by accessing the link https://linkintime.co.in/emailreg/email register.html. and following the instructions therein.

No action is required from shareholder whose email address and mobile number ar

Place : Mumbai Date : 07th August, 2020

Sdf **Namita Tiwar Company Secretary** 

## CIN:L67120KL1994PLC008265

Statement of Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2020

	For t	he Quarter ei	nded	Year ended
Particulars	30-06-2020 (Unaudited)	31-03-2020 (Audited)	30-06-2019 (Unaudited)	31-03-2020 (Audited)
Revenue from Operations				
Profit from continuing operations before exceptional items and Tax	343.96	379.72	528.02	2,048.4
Profit from continuing operations after exceptional items and before Tax	343.96	379.72	528.02	2,048.4
Profit from continuing operations after Tax	244.46	295.47	355.38	1,420.2
Profit from discontinued operations before exceptional items and Tax	-	27.98		27.9
Profit from discontinued operations after exceptional items and before Tax	-	27.98	-	27,9
Profit from discontinued operations after Tax	-	23.31	-	23.3
Net Profit / (Loss) for the period after tax	244.46	318.78	355.38	1,443.5
Paid up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each)	2,328.65	2,328.65	2,328.65	2,328.6
Earnings Per Share of Rs.10/- each (for continuing and discontinued operations)				
Basic :	0.70	0.78	1.00	4.0
Diluted :	0.70	0.78	0.98	4.0
Key results of Inditrade Capital Limited on a standalone basis				
Total revenue from continuing and discontinued operations	38.63	77.07	77.17	317.4
Profit/ (Loss) Before Tax from continuing and discontinued operations	3.99	49.29	47.08	130.7
Profit/ (Loss) After Tax from continuing and discontinued operations	2.18	44.35	28.12	79.5

For and on behalf of the Board of Directors of Inditrade Capital Limite

Place: Mumbai

Regd. Off: 701, Tower "A", at Man iness Park, Senapati Ba Lower Parel (West), Mumbai 400 013 Email: investors@jayantagro.com, Website: www.jayantagro.com, Phone: 022-40271300, Fax: 022-40271399

CIN: L24100MH1992PI C066691

> JAYANT AGRO-ORGANICS LIMITED

### NOTICE

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books shall remain close from Saturday, August 22, 2020 to Thursday August 27, 2020 (both days inclusive for the purpose of 28th Annual Genera Meeting to be held on Saturday, September 26, 2020.

For Javant Agre - Organics Limited Dinesh Kapadia Company Secretary & Compliance Officer

Place: Mumba Date: August 7, 2020

### Weekend **Business Standard MUMBAI EDITION**

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Nav Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K Road, Near Minal Residency, Bhopal

(M.P.)-462023. & Published at H/4 & I/3 Building H. Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 40001.

Editor: Shvamal Majumdar

RNI No. MAHENG/2013/53717 Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201 For Subscription and Circulation

enquiries please contact:

Ms. Mansi Singh

Head-Customer Relations Business Standard Private Limited H/4 & I/3, Building H, Paragon Centre. Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs\_bs@bsmail.in

or sms, SUB BS to 57007 Overseas subscription: (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mai

INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles i Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Busines Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of report and articles published in the newspaper. Readers ar

expected to form their own judgement. Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the

advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, pub ication, reproduction, transmission or redissemination of the contents, in any form or by any means, is pro hibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite

civil and criminal liabilities No Air Surcharge

HITECH CORPORATION LIMITED

CIN: L28992MH1991PLC168235 Regd. Office: 201 Welspun House, Kamala City, Senapati Bapat Merg, Lower Paral (West), Mumbai -400 013. Tel. No. :+91 22 4001 6500 / 2491 6500 | Fax: :+91 22 2495 5659 chgroup.com | email : investor.help@hitechgroup.cor

The Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities Exchange Board of India ("SEBI") vide various circulars have permitted listed companies to send the Notice or Annual General Meeting ("AGM"), Annual Report & other communications to shareholders n electronic form in view of the prevailing COVID-19 pandemic situation and difficulties involved in dispatch of physical copies. Sending Notice of AGM and Annual Report through email shall be sufficient compliance of the provisions of the Companies Act, 2013, Rules

We request the members of Hitech Corporation Limited ("the Company"), who have not ye registered/updated their email address or bank account details, to register/update the

ii) in case shares are held in physical form, by writing to the Company's Registrar 8 Transfer Agent (RTA), M/s Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Road

The Company has also sent SMS alerts through the RTA, to those shareholders whose mobile numbers are available with the Company. The Members are requested to respond to the SMS by clicking the link provided therein and register their email id 8 r details for receiving AGM Notice/Annual Report 2020 and other communic from the Company, electronically.

already registered/updated.

For and on behalf of the Board

## INDITRADE CAPITAL LIMITED

Registered Office: Second Floor, M E S Building , Kaloor, Kochi, Ernakulam, Kerala - 682 017 Website:www.inditrade.com, Email:inditrade@inditrade.com,Ph:0484 6714800, Fax:0484 6714820

	For t	he Quarter er	nded	Year ended
Particulars	30-06-2020 (Unaudited)	31-03-2020 (Audited)	30-06-2019 (Unaudited)	31-03-2020 (Audited)
Revenue from Operations				
Profit from continuing operations before exceptional items and Tax	343.96	379.72	528.02	2,048.40
Profit from continuing operations after exceptional items and before Tax	343.96	379.72	528.02	2,048.40
Profit from continuing operations after Tax	244.46	295.47	355.38	1,420.20
Profit from discontinued operations before exceptional items and Tax		27.98	. <del></del>	27.98
Profit from discontinued operations after exceptional items and before Tax	-	27.98	-	27.98
Profit from discontinued operations after Tax	-	23.31		23.31
Net Profit / (Loss) for the period after tax	244.46	318.78	355.38	1,443.51
Paid up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each)	2,328.65	2,328.65	2,328.65	2,328.65
Earnings Per Share of Rs.10/- each (for continuing and discontinued operations)				
Basic :	0.70	0.78	1.00	4.01
Diluted:	0.70	0.78	0.98	4.01
Key results of Inditrade Capital Limited on a standalone basis	8			
Total revenue from continuing and discontinued operations	38.63	77.07	77.17	317.41
Profit/ (Loss) Before Tax from continuing and discontinued operations	3.99	49.29	47.08	130.70
Profit/ (Loss) After Tax from continuing and discontinued operations	2.18	44.35	28,12	79.55
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations , 2015. T www.bseindia.com and www.inditrade.com.			The state of the s	

Jhuma Guha

Date: 06/08/2020

POINT

Director DIN: 00007454 ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED

### (CIN: L7490MH2008PLC182869) merly known as ONE POINT ONE SOLUTIONS PRIVATE LIMITED) e:International Infotech Park, T-762, Tower-7, 6<sup>th</sup> Floor, Vashi, Navi Mumba EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE2020 (Rs. In Lakhs except per share data Quarter ended PARTICULARS 30/06/2020 31/03/2020 30/06/2019 31/03/2020

	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period	1,824.49	2,633.18	2,915.13	12,711.29
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	(650.25)	(969.18)	(1.79)	(787.01)
(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or	(650.25)	(2,818.95)	(1.79)	(2,636.77)
Extraordinary items} Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for	(621.11)	(2,107.73)	(21.16)	(1,964.76)
the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(622.12)	(2,119.42)	(29.20)	(1,983.37)
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) Earnings Per Share (of Rs. 10/- each)	2,507.48	2,507.48	2,507.48	2,507.48 3,229.66
Basic:	(2.48)	(8.45)	(0.12)	(7.84)
Diluted:	(2.48)	(8.45)	(0.12)	(7.84)
EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FO	R THE QUAR	TER ENDED	30™ JUNE	2020:
PARTICULARS		uarter ende	:d	Year ended
TATTOONIO	30/06/2020	31/03/2020	30/06/2019	31/03/2020
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	1,824.49	2,466.16	2,915.13	12,544.27
Profit /(Loss) for the period (Before tax/ Exceptional and/or extraordinary Item)	(629.89)	(959.01)	19.94	(705.01)
Profit/(Loss) (After tax/ Exceptional and/or extraordinary Item) Total Comprehensive income after tax	(600.14) (601.15)	(2,108.53) (2,120.22)	15.20 7.17	(1,898.53) (1,917.14)
lotal Comprehensive income after tax	(001.10)	(2,120.22)	7.17	(1,817.14)

Total Comprehensive income after tax The above results were reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors in its meeting dated 7\*August2020. The above is an extract of detailed format of financial results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of financial results is available on the website of National Stock Exchange of India Limited and the Company.

For ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED

Akshay Chhabra Chairman and Managing Director

## IFB

IFB AGRO INDUSTRIES LIMITED CIN: L01409WB1982PLC034590 Regd. Office: Plot No.-IND-5, Sector

East Calcutta Township, Kolkata- 700 107 Phone: 033-39849675, Fax: 033-2442-1003

Email: complianceifbagro@ifbglobal.com Website: www.ifbagro.in

#### NOTICE

embers are hereby informed that the 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 4th Day of September, 2020 at 12.45 PM through video conferencing (VC') or Other Audio Visual Means (OAVM) in conformity with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules thereunder read with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India in accordance with the provisions of aforesald circulars.

The Notice of 38th AGM along with Annual Report 2019-2020, in accordance with the applicable regulatory requirements, will be sent through electronic mode on or before 12th August, 2020 to those Members whose email addresses are either registered with the Company or with the Depositories. The said AGM Notice and Annual Report 2019-2020 will also be available on the Company's website www.ifbagro.in and on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited www.bseindia.com) where the Company's shares aré listed

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Resolutions for (facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM for which purpose the services of National Securities Depository Limited 'NSDL') have been engaged by the Company.

The Members are hereby informed that in compliance with the aforementioned circulars, the notices of virtual AGM shall be sent to all the shareholders through email who have registered the same with the Company. Considering the pandemic situation, the Company shall be Company. Considering the pandemic situation, the Company shall be providing service of documents to the shareholders, only through email. Hence, the Company requests all the Members who hold shares in Physical form or who have not registered their email addresses and wish to participate in the AGM or cast their votes through remote e-voting or e-voting during the meeting, to register the same with the Company within 3 days of service of this public advertisement.

The Members may obtain their user ID and password by registering their email addresses with IFB Agro Industries Limited at compliancelfbagro@fbagro.in or with CB Management Services Pvt. Ltd at rta@cbmsl.com together with scanned copies signed request letter mentioning their name and DP ID and Client ID/ Folio number and self-attested PAN Card/Aadhar Card/Driving License etc.

By the order of the Board of Directors

Ritesh Agarwal Company Secretary Place: Kolkata Date: 06/08/2020



#### **TATA CAPITAL LIMITED**

Registered Office, 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai-400013 CIN: U65990MH1991PLC060670
Tel: 022 6606 9000 Fax: 022 6656 2699 Website: www.tatacapital.com

This is to inform that, in view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Twenty Ninth Annual General Meeting ("AGM") of Tata Capital Limited ("Company") will be convened through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 and the rules made thereunder, read with General Circular No 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars")

The Twenty Ninth AGM of the Members of Tata Capital Limited will be held on Tuesday, September 8, 2020 at 3.00 p.m. through VC/OAVM facility provided by the National Securities Depositories Limited ("NSDL") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the Twenty Ninth AGM of the Company in person, to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to COVID-19. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of AGM along with the Annual Report of the Company for the FY 2019-20 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Share Transfer Agents ("Registrar") / Depository Participants. Further, no physical copies of the Twenty Ninth AGM Notice and Annual Report will be sent to any Shareholder. Members holding shares in demat form and who have not yet registered their email addresses are requested to register their email address and mobile numbers with their Depository Participants. Members who are holding shares in physical form are requested to contact our Registrar, TSR Darashaw Consultants Private Limited (formerly known as TSR Darashaw Limited) at csg-unit@tsrdarashaw.com.

The Notice of the AGM alongwith the Annual Report of the Company for the FY 2019-20 will be available on the website of the Company at <a href="https://www.tatacapital.com">www.tatacapital.com</a>. Further, the Notice of the AGM will be also available on the website of NSDL at <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> and on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

The Company is pleased to provide remote e-voting facility ("remote e-voting") of NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-voting before the AGM / remote e-voting during the Meeting will be provided in the Notice of the AGM.

Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their Electronic Clearing Service or any other means, are requested to update their bank account details with their Depository Participants and Members holding shares in Physical Form are requested to update their bank account details with our Registrars, TSR Darashaw Consultants Private Limited (formerly known as TSR Darashaw Limited) by contacting them at <a href="mailto:csgunit@tsrdarashaw.com">csgunit@tsrdarashaw.com</a>.

In case of any queries or issues regarding attending the AGM through VC/OAVM or remote e-voting, Members may contact Ms Avan Doomasia, Company Secretary at Peninsula Business Park, Tower A, 11th Floor, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai -400 013, email id: avan.doomasia@tatacapital.com. Members can also refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

Place: Mumbai

By Order of the Board of Directors

Date: August 7, 2020

For Tata Capital Limited Sd/-Avan Doomasia Company Secretary



Chenna

August 07, 2020

Place: Navi Mumbai Date: 7thAugust 2020

## **RANE (MADRAS) LIMITED**

CIN: L65993TN2004PLC052856

Regd. Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086. Visit us at: www.ranegroup.com

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2020

							(Rs.in	Lakhs except p	per share data)
	A40 450 U	Standalone Consolidated							
S.	Particulars		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended
No		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020
1	Total Income from Operations	9,264.81	24,920.18	29,590.37	110,052.76	10,992.45	28,576.07	34,485.52	127,707.56
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(3,210.04)	315.87	490.33	1,412.84	(5,209.98)	(1,566.25)	(860.89)	(4,256.36)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(3,210.04)	(3,441.67)	490.33	(2,344.70)	(5,209.98)	(1,762.65)	(860.89)	(4,452.76)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(2,190.87)	(3,409.90)	324.40	(2,443.03)	(4,190.81)	(1,731.08)	(1,026.82)	(4,551.13)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,096.89)	(3,775.26)	311.52	(2,884.11)	(4,412.41)	(3,174.96)	(1,124.57)	(6,482.97)
6	Equity Share Capital	1,255.39	1,255.39	1,197.32	1,255.39	1,255.39	1,255.39	1,197.32	1,255.39
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited								
	Balance Sheet of the previous year				28,837.93				17,131.49
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	0.0007/03/03/05/05/05	0.0000000000000000000000000000000000000	1/20/00/00	1000.0000000000000000000000000000000000		0.0000000000000000000000000000000000000	20700120450	5509A1017A14598
	1. Basic:	(17.45)	(28.30)	2.71	(20.37)	(33.38)	(14.37)	(8.58)	(37.95)
	2. Diluted:	(15.97)	(24.86)	2.71	(19.59)	(30.56)	(12.62)	(8.58)	(36.49)

The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and www.nseindia.com and on the company's website-www.ranegroup.com

Note: 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 07, 2020.

 The above manifest restrict nave been reviewed by the Addit Committee and approved by the above of the board of the rectors at their espective meetings field of navigus for 2022.
 The company / group has assessed the recoverable value of its total investment, loans and other financial assets/ net assets in an operating wholly owned step down subsidiary) and provided for an impairment aggregating to Rs. 3757.54 Lakhs being shown as an exceptional charge for the Quarter and Year ended March 31, 2020. In order to carry out the above assessment, projections of future cash flows based on the most recent long-term forecasts, including selling price as well as volumes are estimated over the next five years. The estimation of sales volumes is based on management's assessment of probability of securing the new businesses in the future, adverse business impact and uncertainties arising due to COVID-19 pandemic to the extent known. The impact of Covid 19 on the Company's financial results/statements may differ from that estimated as at the date of approval of these financial results/statements dependent on circumstances that evolve in the future

3. During the quarter ended December 31, 2019, 17,42,160 warrants convertible into equity shares of Rs. 10/- each were issued and allotted on preferential basis to the holding company (Rane Holdings Limited) out of which 580,720 warrants were converted into equity shares in March, 2020.

4. Pursuant to The Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019 issued on September 20, 2019, corporate assessee have been given an option to apply a lower income tax rate with effect from April 01, 2019, subject to certain conditions specified therein. The company had not opted for the lower tax rate for the Year ended March 31, 2020. The company is in the process of evaluating the impact of availment of the said option for the current year, and accordingly, no effect in this regard has presently been considered in the measurement of tax expense for the quarter ended June 30, 2020 and the consequent impact in the deferred tax as on that date. 5. The company / group has assessed the impact of COVID-19 on its financial statement based on the internal and external information, to the extent known and available, up to the date of approval of

these financial statements and expects to recover the carrying amounts of investments, loans, intangible assets, trade receivable, inventories and other financial assets.

6. The Company's operations for the quarter ended June 30, 2020 were suspended for part of the quarter on account of the lockdown announced by the Government of India consequent to the outbreak

of COVID-19 pandemic. The results for the quarter are, therefore, not comparable with those of the previous periods

For Rane (Madras) Limited L Ganesh

## **ID** BHAGERIA INDUSTRIES LTD.

(CIN: L40300MH1989PLC052574)

Regd. Office: 1002, 10th Floor, Topiwala Centre, Off S.V. Road, Goregaon (West), Mumbai 400 062. Phone No.+91-22-4043 6666 Fax No.+91-22-4043 6662, Email id: Info@bhageriagroup.com

## Website; www.bhageriagroup.co NOTICE OF THE 31" ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that:

1. The 31<sup>st</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Saturday, 29<sup>st</sup> August 2020 at 11.00 a.m. through Video Conferencing / other audio visual means ("VC/OAVM") facility to transact the matters as

In view of the continuing Covid-19 pandemic and pursuant to General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12<sup>th</sup> May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("The Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Obligations and Disclosine Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 31" Annual General Meeting ("AGM") of the Company is being conducted on 29" August, 2020 at 11:00 am (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) Facility, which does not require physical presence of members at a ommon venue.

The Notice of AGM and Annual Report for 2020 have been sent electronical The Notice of AGM and Annual Report for 2020 have been sent electronically only to all members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The same are also available on the website of the Company at www.bhageriagroup.com, website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India limited at www.nseindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Company is providing the facility of remote e-Voting (before the AGM) as well as e-Voting during the AGM to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The facility of casting votes by a Member using remote e-Voting system (before the AGM) as well as e-Voting during the AGM will be provided by Central Depository Services (India) Ltd. ("CDSL"). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and

The remote e-voting period commences on Wednesday, 26<sup>th</sup> August, 2020 at 09:00 A.M. (IST) and ends on Friday, 28<sup>th</sup> August, 2020 at 05:00 P.M (IST). During this period, Members holding shares either in physical form or in dematerialised form as on Saturday, August 22, 2020 ('Cut-Off date') may cast their vote by remote e-Voting. Members will be provided with the facility cast their vote by remote e-Voting. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote during the AGM. The e-voting facility will be available at the link www.evotingindia.com and detailed procedure for remote e-Voting before the AGM, e-Voting during the AGM and joining the AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 31° AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the the Company after dispatch of the Notice of Agm and notes shares as of the cut-off date i.e. **Saturday, 22<sup>nd</sup> August, 2020**, may obtain the login ID and password by sending a request at **support@sharexindia.com**. However, if you are already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password/PIN can be utilized for casting vote.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed by email to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited at helpdesk.evoting@cdslindia.com or at support@sharexindia.com to our RTA: M/s. Sharex Dynamic (India) Pvt. Ltd., C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai-400083. Tel. No.022 28515606

Mr. Mahesh Soni failing him Mrs. Sonia Chettiar, Partner, GMJ & Associates has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a

Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Member and Share Transfer books will remain closed from Saturday, 22<sup>nd</sup> August, 2020 to Saturday, 29<sup>th</sup> August, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of Dividend subject to approval of Shareholders at the

Suresh Bhagerla

## 12 Fortis **FORTIS HEALTHCARE LIMITED**

CIN: L85110PB1996PLC045933 Registered Office: Fortis Hospital, Sector 62, Phase - VIII, Mohali-160062, Punjab Tel.: +91-172-509601, Fax: +91-172-5096221
Email Id: secretarial@fortishealthcare.com, Website: www.fortishealthcare.com

### NOTICE TO THE MEMBERS OF 24™ ANNUAL GENERAL MEETING ("24™ AGM"), REMOTE E-VOTING INFORMATION, ETC

Dear Member(s),

Place: Mumbai Date: 7th August 2020.

Notice is hereby given that the 24th AGM of the Company will be convened on Monday, August 31, 2020 at 2:00 PM (IST) through Video Conferencing/Other Audio Video Means (VC/ OAVM) facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at a common venue.

including the financial statements for the financial year ended March 31 2020 ("Annual Report") has been sent only by email to all those Members whose email addresses are registered with the Depository Participants or Company in accordance with the MCA Circulars and SEBI Circular. The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular.

The Notice of the 24th AGM and the Annual Report for the year 2019-20

form, as on cut-off date i.e. August 24, 2020, may cast their vote electronically on the Ordinary and Special business, as set out in the Notice of the 24th AGM through electronic voting system ("Remote e-voting) of National Securities Depository Limited ("NSDL"). All

nbers are informed that: the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 24th AGM, will be transacted through voting by electronic means;

the remote e-voting shall commence on Friday, August 28, 2020 at

the remote e-voting shall end on Sunday, August 30, 2020 at 5:00 pm iii) (IST) the cut-off date is Monday, August 24, 2020 for determining the

eligibility to vote through e-Voting or through the e-voting system during the 24th AGM; Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Company sends the Notice of the 24th AGM by email and holds shares as on the cut-off date i.e. August 24, 2020, may obtain the User ID and password by sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in or to the Company's email address at secretarial@fortishealthcare.com However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and

password can be used for casting vote; Members may note that : a) the remote e-Voting module shall be disabled after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) the Members who have cast their vote by remote e-voting prior to the 24th AGM may participate in the 24th AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the e-voting system during the 24th AGM; c) the Member participating in the 24<sup>th</sup> AGM and who had not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their vote through e-voting system during the 24th AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participating in the 24th AGM through VC/OAVM Facility and e-Voting during the

24" AGM. vii) Notice of the 24th AGM and Annual Report are available on the website of the company at www.fortishealthcare.com and website of Stock Exchanges i.e. BSE Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and National Stock Exchange of India Limited at <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a> or

website of NSDL at www.evoting.nsdl.com. viii) In case of any queries, member may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> or contact Ms. Pallavi Mhatre, Manager or Ms. Soni Singh, Asst. Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013, at the designated email id - evoting@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or SoniS@nsdl.co.in or at telephone nos.:- +91 22 24994545, +91 22 24994559, who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company at email address secretarial@fortishealthcare.com

Those members who have not yet registered their email addresses are requested to get their email addresses registered by following the procedure given below:

For Members holding shares in physical form, please send scan copy of a signed request letter mentioning your folio number, complete address, email address to be registered along with scanned selfattested copy of the PAN, by email to the Company's email address secretarial@fortishealthcare.com or by sending an email to the Registrar and Transfer Agent at einward.ris@kfintech.com

For the Members holding shares in demat form, please update your email address through your respective Depository Participant(s).

For Fortis Healthcare Limited

**Sumit Goel Company Secretary** 

Date : August 7, 2020 Place: Gurugram

# वाळूची उपलब्धता तपासण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर

दि. सोलापुर, (हिंदुरथान समाचार) सध्या भीमा नदीपात्रात वाळ् असल्याने सर्वेक्षणाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. शासनाच्या धोरणानुसार वाळू लिलाव

## **PUBLIC NOTICE** Notice is hereby given to the Public at large that my client Shri Vipin Rampravesh Singh has

acquired a Flat situate at No.307 on the third floor. Building known as Ostwal Niketan and society known as Ostwal Niketan Co-op. Hsg.Soc.Ltd, B.P. Road, Bhayandar (E), Dist: Thane -401105, from Smt. Bharti Rajesh Singh, vide Original Agreement for Transfer Dated 31st day of December 2004, duly registered dated 16th day of February 2005. bearing document No. TNN4-

It is reported that out of the chain Agreement the following document is missing.

Original Agreement for transfer executed by and between Shri Shankarlal Khumanji Joshi as a vendor/Transferor and Shri I.A. Jaya Singh & Smt. Revi Jaya Singh as a Purchasers/ transferees Dated 7th day of October 1992, which is found lost/misplaced some where in Bhayandar (E) and untraceable, about which my client has given Police Complaint at Navghar Police Station, Bhayandar (E), Dist: Thane, vide Property Missing Register Number-25850/2020, Dated:6th August 2020. The said flat is in use, occupation

and possession of my client,

If any person found in possession whether physical or constructive of this "agreement" or is interested therein by way of sale, exchange, charge, gift, trust, inheritance, possession, lease, Mortgage, lien or otherwise, howsoever, he/she/they is/are requested to communicate in meritaries is a single requested to communicate in writing or return to the same within 15 days of this notice to the under signed, failing which the claim of any person/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned. Sd/

Place: Bhayandar (E) S. P. PANDEY

Advocate High Court Off.: B/109,Narmda Jyoti Co-op.Hsg. Soc. Ltd., B. P.Road, Bhayandar (E), Dist: Thane-401 105.

### सार्वजनिक सूचना

पवर्ड पोलीस स्टेशन , मंबर्ड दिनांक:- २८ - ०७ - २०२० प्रमाणित केले जात आहे की श्री मोहन मुशारीपरमबील राघवन, वय - ५२ वर्ष व्यवसाय -काहीच नाही , राहणार फ्लॅट नं. ७०२ , समोआ को-ऑप. सोसायटी प्रा.लि. जी एल कम्पाऊँड, जाप. सासायटा प्रा.ाल. जा एल कम्पाऊड, हिरानंदानी हॉस्पिटल - जवळ पवई, मुंबई, मोबाईल नं. ८१६९७२७४७१ यांच्याव्दारे पवई पोलीस स्टेशन न. ८९६५७४७४ पाच्याच्यार पपड पालास स्टरान येथे येऊन सुचित करण्यात आले आहे की, निर्देशित विवरण्याची वस्तु / कागदपत्रे आदि दिनांक २१.०५. २०२० रोजी दुपारी 3.00 ते 3.30 या वेळेत यांच्या आय. आय. टी मेन गेट, पवई येथे झेरॉक्स प्रत काढण्यासाठी पायी जात असताना कोठेतरी पडून ग्हाळ झाली होती. यासंदर्भात तपशिल पवई पोलीस स्टेशन येथे गहाळ वस्तू / कागदपत्र रजिस्टरमध्ये नोंद

क्रमांक १४४६/२०२० दिनांक २८.०७.२०२० नुसार नोंद आहे. हरविलेल्या वस्तुंचे वर्णन : मोहन मुशारिपरमबील राघवन आणि सुदाम परशुराम पवार यांच्या नावाने केलेली अग्रीमेंट फॉर सेल रजिस्टर क्रं के. ए. आर. ए. एल २/७५२१/ २०१५ दिनांक ०७ ऑगस्ट २०१५ आणि डीड ऑफ कॅन्सलेशन रजिस्टर क्रुं के. ए. आर. ए. एल. २/११४६८/ २०१५ दिनांक ११ डिसेंबर २०१५ पत्ता:- प्लॉट नं २०२ , सी विंग २ रा मजला पवई (जुने) प्लॉट नं ४०६ बी विंग, ४ था मजला त्रिनिटी को ऑप हाऊसिंग सोसयटी प्रा.लि. पवई मुंबई-

४०००७६ (नविन) हरविलेले कागदपत्र १. अग्रीमेंट फॉर सेल २. डीड ऑफ कॅन्सलेशन

> पोलीस अधीकारी पवई पोलीस स्टेशन , मुंबई सर्वांना विनंती आहे कि कोणाला हरवलेली वस्तू सापड्ल्यास कृपया १० दिवसात आणून देण्याची कृपा करावी

#### जाहीर सूचना नमना क.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता ु वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणा

हेनिल एक्झीम प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय: २०१. जोहरी मेन्शन. २रा मजला. २५९. बादेवी रोड. मंबर्ड. महाराष्ट्र-X0000२. भारत

#### (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

गर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. २० जुलै, २०२० रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून तेळंगणा राज्यात म्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाँघा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विगेधाचे कारण नमद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार . कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

हेनिल एक्झीम प्रायव्हेट लिमिटेडकरिता सही/-

किर्तीकमार ताराचंद दोशी डीआयएन:००४५१५७७ संचालक दिनांक: 0७/0८/२०२०

ठिकाण: मंबर्ड नोंदणीकृत कार्यालय: २०१, जोहरी मेन्शन ररा मजला, २५९, काळबादेवी रोड, मुंबई महाराष्ट्र-४००००२, भारत

#### MAJESCO MAJESCO माजेस्को लिमिटेड **सीआयएन:**एल७२३००एमएच२०१३पीएलसी२४४८७

नोंद.कार्यालय: एमएनडीसी, एमबीपी-पी-१३६, महापे, नवी मुंबई-४००७१०. दर.:0२२-६१५0१८00, फॅक्स:0२२-२७७८१३२0 वेबसाईट:<u>www.majesco.com</u> ई-मेल:investors.grievances@majesco.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे याकरिता शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी माजेस्को लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(२) नुसार सदर सूचना खालील वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध बीएसर्ड लिमिटे ड (www.bseindia.com), (२) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि (३) कंपनी (https://ir.majesco.com)

संचालक मंडळाच्या आदेशान्वये माजेस्को लिमिटेडकरिता

सही/-ठिका: नवी मुंबई वारीका रस्तोगी कंपनी सचिव दिनांक: ०७.०८.२०२०

७ करण्यासाठी वेळेत वाळू लिलाव उपलब्ध आहे ? यासाठी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करणे, पाण्याखाली वाळू किती

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का ? याची चाचपणी सुरू आहे.

Reg office: 3rd floor, Maker Chambers 4, 222 Nariman Point, Mumbai, Maharastra, 40002
NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of Reliance Industries
Limited Lost/misplaced and the holder of of the said securities have applied to the compar
to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities
should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from th

Name of the Shareholders	No of the	Certificate Nos	Distinctive Number (s)	
	Securities			
		16659845	466817795 to 466817819	
		55171377	1341627633 to 1341627657	
Jai Prakash Narayan	200	62729905	2226200867 to 2226200891	
		62823001	2232474092 to 2232474116	
		67082610	6909970523 to 6909970622	

date ,else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Sd/-Jai Prakash Narayan

### एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ओनिडा हाऊस, जी-१, एमआयडीसी, महाकाली केव्ज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. **द्रर.**:०२२-६६९७५७७७/ **फॅक्स**:०२२-२८२०२००२ **सीआयएन क्र**ःएल३२३००एमएच१९८१पीएलसी०२३६३७. वेबसाईट:www.onida.com, ई-मेल:investors@onida.com

## व्हिडीओ कॉन्फरन्सींग/अन्य दृकश्राव्य माध्यमातून

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत सदस्यांना सूचना प्रदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड** (कंपनी) च्या

सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्सींग/अन्य दृकश्राव्य माध्यमातून कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता दायित्व व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक दि.८ एप्रिल. २०२०. दि.१३ एप्रिल. २०२० व ५ मे २०२० (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक दि.१२ मे, २०२० (सेबी परिपत्रक) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सामायिव ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय होणार आहे.

एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०१९–२० यासह एजीएम सूचन . ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सचना कंपनीच्य www.onida.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध असून डाऊनलोड करता येईल.

विद्यत मतदान प्रणालीने किंवा सभे दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट पद्धतीने मत देण्याची संधी सदस्यांना आहे. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात आणि ज्यांचे ई-मेल नोंव नाहीत अशा सदस्यांना रिमोट ई–वोटिंग/सदस्यांकरिता ई–वोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांना व्हीसी सुविधा/ओएव्हीएम मार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल. याचे संपुर्ण तपशील एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

रमसीए परिपत्रक, सेबी परिपत्रकानुसार कोणत्याही सदस्यास एजीएम सूचना व वार्षिक अहवालार्च वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी नहभागीदारकडे नोंद केलेले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करून त्यांचा ई-मेल नोंद करावा . नेणेकरून त्यांना ई–वोटिंगसह व्हीसी सुविधा/ओएव्हीएम मार्फत ३९व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाट लॉगइन तपशील आणि/किंवा वार्षिक अहवाल, एजीएम सूचना प्राप्त करता येईल.

	कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट
भागधारणा	लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in वर सदस्याचे फोलिओ क्र,
	सदस्याचे नाव व पत्ता, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू),
	पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत व अन्य दस्तावेजांची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत (वाहन
	परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र) ई-मेल करावे.

कृपया तुमचे ई-मेल तुमचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) यांच्याकडे डीपीद्वान दिलेल्या सल्ल्यानसार नोंद/अद्यायावत करावे. भागधारणा

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करित ठिकाण: मुंबई ललित चेंदवनक दिनांक: ०७.०८.२०२० प्रमुख-सहकार प्रकरणे, विधी व कंपनी सचिव

## HITECH

हायटेक कॉपरिशन लिमिटेड CIN:L28992MH1991PLC168235

नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पून हाऊस, कमला सिटी सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई-४०००१३ दुर.क्र.:+९१-२२-४००१६५००/२४८१६५००, फॅक्स:+९१-२२-२४९५५६५९

वेबसाईट:www.hitechgroup.com, ई-मेल:investor.help@hitechgroup.com

#### सूचना हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

महकार मंत्रालय (एमसीए) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांनी त्यांचे विविध परिपत्रकानुसार सुचिबद्ध कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम), वार्षिक अहवाल व इतर पत्र व्यवहार भागधारकांना विद्युत स्वरुपात पाठविण्याची अनुमती दिली आहे कारण कोविड-१९ प्रादर्भावामुळे झालेल्या अडचणीमध्ये एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदीनुसार तसेच त्यातील नियमाअंतर्गत व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डेस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार ई-मेलने पाठविले आहे.

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना आम्ही विनंती करीत आहोत की, त्यांनी त्यांचे ई मेल किंवा बँक खाते तपशील खालीलप्रमाणे नोंद/अद्यायावत करावे.

विद्युत स्वरुपात डिपॉझिटरीकडे भागधारणा असल्यास त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदार मार्फत; आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. रोड, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र यांना <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर लेखी कळवावे, द्र.:४९१८६०००.

प्रदस्यांच्या सुविधेकरिता कंपनीने विद्युत स्वरुपात कंपनीचा वार्षिक अहवाल व एजीएम सूचना (रिमोर ई-वोटिंग माहितीसह) प्राप्त करण्याच्या मर्यादेत उद्देशासाठी भागधारकांची ई-मेल नोंद/अद्यायावत करण्यासाठी वेब पोर्टलची प्रक्रिया सुरू व विकसीत केली आहे. सदस्यांनी <u>https://</u> linkintime.co.in/emailreg/email\_register.html च्या लिंकवर जाऊन त्यातील सूचनांचे पालन करून ३१ ऑगस्ट, २०२० किंवा त्यापुर्वी त्यांचे ई-मेल तात्पुरते अद्यायावत करावेत. न्या भागधारकांचे मोबाईल क्रमांक कंपनीकडे उपलब्ध आहेत त्यांना आरटीए मार्फत एसएमएस कंपनीने पाठविले आहेत. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यात दिलेल्या लिंकद्वारे क्लिक करून एमएसएमल प्रतिसाद द्यावा आणि एजीएम सूचना/वार्षिक अहवाल २०२० प्राप्त करण्यासाठी त्यांचा ई-मेल व इतर तपशील नोंद करावेत आणि कंपनीकडून विद्युत स्वरुपात इतर पत्र व्यवहार प्राप्त करावा.

ज्या भागधारकांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक यापुर्वीच नोंद/अद्यायावत आहेत त्यांनी उपरोक्त प्रक्रिया करणे आवश्यक नाही

मंडळाच्या वतीने व करित सही / नमिता तिवारी ठेकाण: मंबर्ड कंपनी सचिव दिनांक: ०७.०८.२०२०

## Lloydsteel

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड **नोंदणीकत कार्यालय:** प्लॉट नं.ए-५/५. एमआयडीसी इंडस्टीयल एरिया.

मुखाड, जिल्हा ठाणे-४२१४०१. कॉर्पोरेट कार्यालय: ट्रेड वर्ल्ड, "सी" विंग, १६वा मजला, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग,

लोअर परळ, मुंबई-४०००१३. फोन: ९१-२२-६२९१८१११, काम: प्लॉट नं.ए-६/३, ए-५/५, ए-५/४, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१. **फोन:** (०२५२४) २२२२७१/७२, **सीआयएन:**एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५,

ई-मेल:infoengg@lloyds.in वेबसाईट:www.lloydsengg.in २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची २६वी वार्षिक प्तर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागृ तरतूदी सहवाचिता एमसीए परिपत्रक क्र.९४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि २०/२०२० दि.५ मे, २०२० च्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०९३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, २६व्या वार्षिव सर्वसाधारण सभेनिमित्त बुधवार, २ सप्टेंबर, २०२० ते मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत

कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कॅपनीच्या <u>www.lloydsengg.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्य अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> त्र <u>www.connect2nse.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाही त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करावे. डिमॅट स्वरुपात भागधार असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क करून ई–मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिगशेअ सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे <u>investor@bigshareonline.com</u> मेलवर किंवा २६व्या एजीएम सूचनेत जोडलेले ई-पत्र व्यवहार नोंदणी प्रपत्र पुर्णपणे भरून <u>investor@bigshareonline.com</u> ई-मेलवर पाठवावे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना खालील प्रक्रियेचे पालन करून एजीएम दरम्यान ई-वोटिंग मार्फत किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल. वास्तविक भागधारकांकरिता: फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्य

investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे. डिमॅट भागधारकांकरिता: डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल १६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक . तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.

आमचे आरटीए सीडीएसएलसह समन्वय साधतील आणि वर नमुद भागधारकांना लॉगइन परिचयपत्रे देतील –वोटिंग प्रक्रिया व पद्धतीकरिता सदस्यांनी कंपनीच्या २६व्या एजीएम सूचनेचे टीप क्र.२१ मध्ये नमुद माहितीच संदर्भ घ्यावा. ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्युएल आणि फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल करावा किंवा दर.१८००२२५५३३ वर संपर्क करावा

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड करिता दिनांक : ०८ ऑगस्ट, २०२० पी.आर. रवी गणेशन

### सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड

कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ सीआयएन: एलदे७१२०एमएच१९७२पीएलसी०१५८७१ ई-मेल:sitltd@ymail.com, वेबसाईट:www.sunriseindustrial.co.in ३० जुन, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

पशील	तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	तिमाही ३०.०३.२०२० अलेखापरिक्षित	तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	सपलल वर्ष ३०.०३.२०२० लेखापरिक्षित
जर्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६५.४४	१३८.७३	१४२.८८	५६७.१४
जालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा क्षेत्रेष साधारण बाबपूर्व)	१३९.९३	११५.७५	११५.४0	४७०.५६
रपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा क्षेत्र साधारण बाबनंतर)	१३९.९३	(८३.०२)	(8\$0.8%)	(२५९.३२)
रानंतर कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक राणि/किंवा विशेष साधारण वाबनंतर)	१४१.२२	(८१.८१)	(३३०.६६)	(२६३.४४)
जालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/ तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न)	७५१.१४	(६९८.८५)	(३५४.0५)	(७०४.७५)
मभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती भाग)	89.90	89.90	89.90	89.90
त्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) ळ व सौमिकृत	२८.३0	(१६.३९)	(६६.२६)	(५२.७९)
रेप:				

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंग्ड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेग्बुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंबमह सादर करण्यात आलेली ३० चून, २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सर्विस्त नमुऱ्यातील उतारा आहे. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या मैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bscindia.com आणि कंपनीच्या www.sunriseindustrial.co.in बेबसाईटवर

सही/-सुरेश रहेजा पुर्णवेळ संचालक मुंबई, ०७ ऑगस्ट, २०२० डीआयएन:०००७७२४५



सहकार कक्ष, झोपुप्रा.मुंबई जा.क्र.झोपुप्रा/सहनिस/कार्यसन-१/टे.सी.४/सन २ SRA/CO/OW/2020/14542 दिनांक: ०६/०८/२०२०

सनराईज इंडस्टीयल टेडर्स लिमिटेड

<u>– ःसोडत पध्दतीने सदनिका वाटपाची नोटीसः-</u>

ओम श्री सिद्धेश्वर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क्र. ३८९ (पार्ट), ३८९/१३१ ते १४३, ३९५, ३९५/१ ते ९, ३९६, ३९६/१ ते १५, ३९७, ३९७/१ ते ७, ३९८, ३९८/१ ते ८ ऑफ मौजे कन्हेरी, ता. बोरीवली, रायडोंगरी रोड, बोरीवली (पूर्व) मुंबई- ४०००६६ या संस्थेच्या मंजूर परिशिष्ट-२ व पुरवणी परिशिष्ट-२ मध्ये पात्र झालेल्या ७० झोपडीधारक सभासदांना कळविण्यात येते की, मा. सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे). झो.प.प्रा.. मंबई यांचेकडील दिनांक ०५/०८/२०२०रोजीच्या पत्रान्वये प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६२/ दिनांक २३/१०/२०१५ व अंशत: बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार संस्थेतील एकुण ७० पात्र झोपडीधारकांना इमारतीमधील निवासी सदनिकांचे सोडत पद्धर्तीने वाटप करण्यासाठी मी निम्नस्वाक्षरीकार माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियक्ती करण्यात आलेली आहे. त्यानसार निवासी झोपडीधारकांची यादी पनर्वसन योजनेच्य भूखंडावर नोटीशीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. वाटप यादीमधील झोपडीधारकांच्या या बाबत वना व हरकती असल्यास त्यांनी दिनांक १२/०८/२०२० पर्यंत प्राधिकरणाच्या खालील नमुद नेल आयडीवर सादर कराव्यात. सूचना व हरकती विचारात घेऊन कायम केलेली एकूण ७० पात्र द्योपडीधारकांसाठी सदनिका वाटप सोडतीचा कार्यकम शकवार दिनांक १४/८/२०२० रोजी ठिक दुपारी १२.३० वाजता प्राधिकरणाच्या कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने झुम ऑप (ZOOM APP) वर आयोजित केलेली आहे. प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांना झूम ॲप (ZOOM APP) वर सोडतीद्वारे निवासी सदनिकांचे वाटप करण्यांत येणार आहे. त्यानुसार सोडतीच्या दहा मिनिट अगोदर खाली दिलेल्या लिंकवर विहीत तारखेस लॉटरी प्रक्रियेत सहभाग घेण्यात यावा.

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६२/ दिनांक २३/१०/२०१५ व ऑनलाईन पद्धतीने लॉटरी घेणेकामी अंशत: बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार ऑनलाईन झूम ऑप (ZOOM APP) वर सोडत पध्दतीने पुनर्वसन योजनेतील इमारतीमधील एकुण ७ ० निवासी सदनिकांचे वाटप करणे. सही/- (सुनिल धोंडगे)

Meeting ID: 475 986 4543 Password: sra321 टिप:

प्राधिकृत अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी २, झो.पु.प्रा.मुंबई

१) सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनीच ऑनलाईन लॉटरीमध्ये विहीत वेळेत तारखेस सहभागी व्हावे

२) सोडतीच्यावेळी ज्या झोपडीधारकाचे नांव परिशिष्ट - २ मध्ये पात्र आहेत अशा व्यक्ती अंध, अपंग, विधवा महिला कुटुंब प्रमुख यांनी पुनर्वसन इमारतीमधील खालच्या मजल्यावरील सदनिकांची प्राधिकरणाच्या sravcmumbai@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक १२/८/२०२०पर्यंत लेखी पत्राने मागणी केल्यास परिपत्रकातील तरतुदीनुसार सदिनका वाटप करण्यात येईल. सदर गटातील व्यक्तिनी ईमेल आयडीवर शासनमान्य अंध, अपंग, विधवा या बाबतचा परावा दाखल सादर करावा.

३) ज्या झोपडीधारकांना परिशिष्ट - २ मध्ये हस्तांतरण शुल्क, झोपडी ओळखपत्र शुल्क नुकशान भरपाई शुल्क भरणा करणेबाबत तसेच मतदार यादीनुसार पात्र, गणना फॉर्म भरलेला नाही. फोटोपास सादर केल्याखेरीज पुनर्वसन इमारतीत सदिनका देण्यांत येवू नये. असे नमुद केलेले आहे, अशा झोपडीधारकांना सदर वाटपावेळी सदिनका वाटप करण्यात येईल. परंतु, त्यांनी परिशिष्ट - २ मधील नमुद शुल्क भरणा केलेनंतर सदिनका वाटपपत्र देण्यात येईल .

१) चेअरमन/ सेक्रेटरी, ओम श्री सिद्धेश्वर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क्र. ३८९ (पार्ट), ३८९/१३१ ते १४३, ३९५, ३९५/१ ते ९, ३९६, ३९६/१ ते १५, ३९७, ३९७/१ ते ७, ३९८, ३९८/१ ते ८ ऑफ मौजे कन्हेरी, ता. बोरीवली, रायडोंगरी रोड, बोरीवली (पूर्व), मुंबई- ४०००६६. २) मेसर्स सिद्धेश्वर बिल्डर्स प्रा. लि. (वंकासक)

३) संस्थेच्या नोटीस बोर्डावार माहिती व प्रसिद्धीसाठी.

प्रतः माहितीसाठी सविनय सादर : मा. सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), ा.पु.प्रा., मुंबई.

 $\ggg$ **MAHA**TRANSCO

### **RE-TENDER NOTICE**

MSETCL invites online bids (E-Tender) from reputed & registered Electrical contractors on Mahatransco Website http://srmetender.mahatransco.inforthefollowing Tender Specification.

Tender No.: Tender -38/2020-21 Name of Tender: Re-tender for Supply & Erection of CT-PT Marshalling Boxes at 100KV Nocil Substation under EHV (O&M) Dn.,Bhandup for FY 2020-21

Tender Fee :- Rs. 500 /- +

RFx No : 7000016799

applicable GST

Online Downloading the RFx: Dt.08.08.2020, 10:00 Hrs to Dt.17.08.2020, 10:00 Hrs. Online Submission of the RFx :On or Before Dt.17.08.2020. 10.00 Hrs.

Online Opening of the Techno Commercial RFx  $\,:\,$ Dt.17.08.2020, at 11:00 hrs (If possible). Online Opening of the Price bid: Dt.17.08.2020 at 12:00 hrs ( If possible)

For further details visit our website :- http://srmetender.mahatransco.in Contact Person :- The DY. Executive Engineer (O) Tel No. 022-27606198, (P) 022-27601141 &

Mobile No. 9819927988 Note: All eligible Supplier / Contractors are mandated to get enrolled on SRM ETenders (New) portal of MSETCL.

Sd/-(Arvind Bhagat) **Executive Engineer** EHV (O&M) Dn, Bhandup



मित्स केम प्लास्ट लिमिटेड

सी**आयएनः एल२५१११एमएच१९८८पीएलसी०४८९२५ नोंदणीकृत कार्यालयः** ३२९, गाला कॉम्प्लेक्स, ३रा मजला, दिनदयाळ उपाध्याय मार्ग, मुलुंड (प.), मुंबई–४०००८०. दूर.:0२२-२५९२००४४, ई-मेल:0000@ymail.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(रु.लाख)
संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	संपलेली १२ महिने ३१.०३.२०२० लेखापरिक्षित
३२८३.७९	३२७४.६३	१३८८६.७२
રપપ.હર	७१.४६	५८१.७८
२५५.७२	७१.४६	५८१.७८
१८०.६८	६७.६०	३९७.५१
१८०.६८	६७.३६	३९६.५७
१२०७.२६	४०२.४२	१२०७.२६
-	-	१८१०.३६
१.५0	0.५६	३.२९
१.५0	0.५६	३.२९
	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित ३२८३.७९ २५५.७२ २५५.७२ १८०.६८ १२०७.२६	३०.०६.२०१० अलेखापरिक्षित  ३२८३.७९ ३२७४.६३ २५५.७२ ७१.४६ २५५.७२ ६७.६८ ६७.६८ १८०.६८ ६७.३६ १८०.६८ १८०.६८ २८५.२२ १.५० 0.4६

रिप: १. मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्गेट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक (वार्षिक वित्ती निकर्षांचे सक्तिस्तर नमुन्यातील उतारा आहे. श्रेमासिक/वार्षिक विनीव निकर्षांचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या आणि कंपनीच्या www.mitsuchem.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. २. २७ मे, २०२० पासून कंपनीने मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य बोर्डवर प्रवेश केलोला आहे. तदनुसार मागील कालावधीकारता कंपनीने वित्तीय निष्कर्ष तथार केलोले नाही. तथापि ३० जून, २०१९ व ३२ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे तुलनात्मक आकडे हे कंपनीचे कारभार सत्य व योग्य दर्शविण्याबाबत वित्तीय निष्कर्षांच्या हमीमुळे ोग्य कारवाईनंतर व्यवस्थापनादारे तयार करण्यात आले

> मित्म केम प्लास्ट लिमिटेडकरित अध्यक्ष व पर्णवेळ मंचालक

POINT

दिनांक : ०७.०८.२०२०

## वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

(पूर्वीची वन पॉईंट वन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)

नल इन्फोटेक पार्क, टी-७६२, टॉवर-७, ६वा मजला, वाशी, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. फॅक्स:+९१(२२)६६८७३८८९ **ई-मे**ल: investor@1point1.in, वेबसाईट: www.1point1.in नोंदणीकृत कार्यालय: इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क. टी-

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

थेथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड–१९ प्रादुर्भावामुळे सहकार मंत्रालयाने त्यांचे परिपत्रक क्र.२० दि.५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.१४ दि.८ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्र.१ ति ५३ एप्रिल, २०२० (बापुडे एमसीए परिपक्त महत्त्व संदर्भ) नुसार सामाधिक ठिकाणी सदस्याची वास्तविक उपस्थितीवीवाय व्हिडीओ कॉन्फरसींग (व्हीसी)/अन्य दुकआय स्वरू (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण समा घेण्याची अनुमती मिळाली आहे. एमसीए परिपक्तक व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तस्तुदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिंगशन्स अण्ड डिस्कलोजन रिकायरमेंटस) रेप्युलेशन्स २०१५ च्या पुर्ततेनुसार वन पॉइंट वन सोल्युशन्स लिमिटेडच्या सदस्यांची १२वी वार्षिक सर्वसाधारण समा सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा. १२व्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूवनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुप (ओएब्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

उपरोक्त परिपत्रके, कंपनी कायदा २०१३ चे कलम १०१ व १३६ नुसार वित्तीय वर्ष २०१९-२० करिताच्या एकत्रित वार्षिक अहवालसह समेत विमर्षीत होणारे नियोजित व्यवसायाची सूचना स सदस्यांना ज्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहमागीदार व कंपनीकडे नोंद आहे त्यांना मे.लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आली आहे. डिमॅट स्वरुपाट मागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक संबंधित डिपॉझिटरी सहमागीदारकडे नोंद करावेत. वास्तविक स्वरुपार मागधारणा अस्त्रणान्याना विनंती आहे की, त्यांनी त्यांची धारणा डिमेंटमध्ये करावी /त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक व मागहस्तातर प्रतिनिधी में. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हें लिमिटेड यांच्याकडे सादर करावेत. वित्तीय वर्ष २०१९–२० करिता एकत्रित वार्षिक अहवाल तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या (www.1point1.in) वेबसाईटवर उपलब्ध होईल. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त परिपत्रकानुसार भागधारकांना वार्षिक अहवाल २०१९-२० व एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही.

गधारकांना रिमोटने किंवा एजीएम दरम्यान विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सुचनेत नमुद विषयावर मत देण्याची संधी आहे. रिमोटने किंवा एजीएम दरम्यान डिमॅट स्वरुपात, वास्तविव

क्रपात आणि ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना त्यांच्याकरिता पद्धत भेश्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद आहेत. १२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा सूचनेत नमुद आहेत. १२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सविस्तर सूच पनीच्या (www.1point1.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनी कायदा २०१३ च्या करूम १०८ नुसार कंपनीने विद्युत स्वरूपाने (ई-बोटिंग) मत देण्याकरिता कंपनीने सुविधा दिलेली आहे. ज्याकरिता कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा मत देण्यासाठी दिलेली आहे. रिमोट ई-बोटिंग प्रक्रिया व सभेमधील ई-बोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिद

. श्रीमती कुमुदीनी भालेराव यांची कंपनीच्या संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे. सदस्यांनी ई-वोटिंगकरिता खालील प्रक्रियेचे पालन करावे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम् ९१ आणि लागू इतर तरतुदीअंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त नोंद दिनांक म्हणून सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० निश्चित केली आहे. रिमोट ई-वोटिंग क्वाबर, २८ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा प्रारम होईल आणि रविवार, ३० ऑगस्ट, २०२० रोजी साथ १०० वा समात होईल. या ई-वॉटिंग कालवधीत सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० हा बार, २८ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा प्रारम होईल आणि रविवार, ३० ऑगस्ट, २०२० रोजी साथ १०० वा समात होईल. या ई-वॉटिंग कालवधीत सोमवार, २४ ऑगस्ट, २०२८ इ. को सामन १०० वास्तिक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. त्या वेळेनंतर ई-वॉटिंग कालवधीत सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० रोजी सोमवार, १०० वा समात होईल. या ई-वॉटिंग कालवधीत सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

केली जाईल. नोंद दिनांक सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० रोजी सदस्य नोंद पस्तकात/लाभार्थी मालकांच्या पस्तकात ज्यांची नावे नमद आहेत अशा व्यक्तींना रिमोट ई-वोटिंग/सभेत मतदानाचा अधिक म्सेल. एजीएमनिमित्त मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२० ते सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील ज्या व्यक्तीने एजीएम सबना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित दिनांक अर्थात सोमवार. २४ ऑगस्ट. २०२० रोजी भागधारक म्हणन पात्र तरत 

सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले असेल तर त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल .–वोटिंगबाबत सविस्तर माहितीकरिता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील टीपचा संदर्भ घ्यावा. ई–वोटिंग प्रक्रियाबाबत काही तक्रारी असल्यास भागधारकांनी खालील ठिकाणी संपर्व

श्री. राकेश दळवी . सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड.

फ्यूचरेक्स, ए विंग, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.मा.जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३. **दूर**::०२२-२३०५८५४२, **ई-मेर** helpdesk.evoting@cdslindia.com. तपशिलाकरिता कंपनीच्या www.1point1.in किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटला भेट द्यावी



## Alkem Laboratories Limited

Regd. Office: Alkem House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Tel No: +91 22 3982 9999 Fax No: +91 22 2492 7190 Email Id : investors@alkem.com CIN: L00305MH1973PLC174201

## Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30 June 2020

(₹ in Million except per share data)

सही/

पितेश सोनाव

		· ·		
Sr.	Particulars	Quarter Ended 30.06.2020	Quarter Ended 30.06.2019	Year Ended 31.03.2020
No.	Pai liculai S	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	20,034.9	18,495.0	83,443.6
2	Net Profit for the period (before tax and exceptional items)	4,927.5	2,100.2	12,597.9
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	4,927.5	2,100.2	12,597.9
4	Net Profit for the period after tax (after exceptional items) attributable to the owners of the Company	4,220.1	1,854.7	11,270.7
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other			
	Comprehensive Income (after tax)]attributable to the owners of the Company	4,235.1	1,716.5	11,544.7
6	Paid-up equity Share Capital (Face Value per Share: ₹ 2)	239.1	239.1	239.1
7	Other Equity			61,367.6
8	Earnings Per Share (Face Value per share: ₹ 2 /- (not annualised for quarters)			
а	Basic (in ₹ ) :	35.30	15.51	94.26
b	Diluted (in ₹) :	35.30	15.51	94.26

## Notes:

Key numbers of Standalone Financial Results

•			
a. Total Income from Operations	15,508.5	14,985.1	66,770.8
b. Profit Before Tax	4,791.3	2,285.6	13,380.8
c. Profit After Tax	4,261.6	2,106.2	12,644.2

- The above unaudited consolidated financial results of the Company were reviewed and recommended by the Audit Committee on 6 August 2020 and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 7 August 2020. The auditors have expressed an unmodified opinion on the financial results for the quarter ended 30 June 2020.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company website viz. www.alkemlabs.com.

By Order of the Board For Alkem Laboratories Limited

> B. N. Singh **Executive Chairman** DIN: 00760310

Date: 7 August 2020

Place: Mumbai कंपनी सचिव